

श्री.संजय शंकर राठोड, विद्युत निरीक्षक, गट-
अ (राजपत्रित) यांची मध्यावधी बदलीबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन आदेश क्र. बदली-२०२४/प्र.क्र.२१७/ऊर्जा-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ३२.
दिनांक:- ३१ डिसेंबर, २०२४.

- वाचा:-** १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.
२) महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१.
३) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१४/मुस-३४/प्र.क्र.३७९/१२, दि. २९ मे, २०१५.
४) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. विनिब-२०१५/प्र.क्र.३८८/ऊर्जा-२, दि. १७ जून, २०१५.
५) मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई यांचे क्र. मुविनि/आस्थापना/का.१(१)/१७८३/२०२४, दि. २०.१२.२०२४ रोजीचे पत्र.

शासन आदेश:-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (४) व कलम ४(५) मधील तरतूदीनुसार मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधिक्षक अभियंता, प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ, पुणे यांच्या अधिनस्त कार्यालयातील श्री.संजय शंकर राठोड, विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, सांगली (मिरज) यांची खालील तक्त्यातील स्तंभ क्र. ४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	सध्याची पदस्थापना	बदलीनंतर पदस्थापना
१	२	३	४
१.	श्री.संजय शंकर राठोड, विद्युत निरीक्षक	विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, सांगली (मिरज)	विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, हिंगोली येथील या रिक्त पदावर

२. मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई यांनी बदली झालेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी त्वरीत कार्यभार घेता यावा म्हणून आवश्यक ती स्थानिक पर्यायी व्यवस्था करून सध्याच्या पदभारातून तात्काळ कार्यमुक्त करावे व त्यांना बदलीच्या ठिकाणी ताबडतोब रुजू होण्यास सांगावे. तसेच श्री. राठोड यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदाचा अतिरिक्त देण्याबाबतचा प्रस्ताव आपल्या शिफारशीसह शासनास तात्काळ सादर करावा.

३. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमानुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा “अकार्यदिन” (dise non) म्हणून गणला जाईल. तसेच, संबंधितांविरुद्ध शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.१८६/१६/कार्यासन-१४, दि. २३.१२.२०१६ मधील तरतूदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याबाबत संबंधित विद्युत निरीक्षक यांनी नोंद घ्यावी.

४. श्री.संजय राठोड, विद्युत निरीक्षक नियमानुसार अनुज्ञेय असणारा पदग्रहण अवधी, प्रवास भत्ता व दैनिक भत्ता देय राहील.
५. मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई यांना असे सूचित करण्यात येते की, संबंधित विद्युत निरीक्षकास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मुळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत, असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मुळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.
६. सदरहू आदेशानुसार पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करणे तसेच त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचेविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
७. तसेच उपरोक्त तक्त्यात नमूद बदली झालेल्या संबंधित विद्युत निरीक्षक यांनी बदली अधिनियमानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने पारित केलेल्या आदेशाचे पालन न करणे, ही बाब गंभीर स्वरूपाची असून यामुळे पालन न करणारा अधिकारी, विभागीय चौकशी नियम पुस्तिका १९९१ च्या प्रकरण २ मधील कलम २.१ (२) (पाच) अन्वये निलंबनाच्या कार्यवाहीस पात्र ठरेल.
८. संबंधित विद्युत निरीक्षक यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई यांच्यामार्फत शासनास न चुकता सादर करावा.
९. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४१२३११६३७०५६४१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांक्षातिक करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रदिप भिंताडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मुख्य विद्युत निरीक्षक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, रामकृष्ण चेंबुरकर मार्ग, चेंबुर (पू.) मुंबई-७१.
- २) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई/ नागपूर.
- ३) अधिदान व लेखा अधिकारी मुंबई/निवासी लेखाधिकारी, मुंबई.
- ४) जिल्हा कोषागार अधिकारी, सांगली/ हिंगोली.
- ५) अधीक्षक अभियंता, प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ, पुणे/छ. संभाजीनगर.
- ६) श्री.संजय शंकर राठोड, विद्युत निरीक्षक (मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई यांच्यामार्फत)

प्रत:

- १) मा. मुख्यमंत्री (ऊर्जा) यांचे प्रधान सचिव.
- २) अपर प्रधान सचिव (ऊर्जा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई ४०००३२.
- ३) सहसचिव (ऊर्जा-१), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) निवडनस्ती (ऊर्जा-१).